

कार्यालय, नागपूर महानगरपालिका, नागपूर  
शिक्षण विभाग

दुरध्वनी क्र. 0712-2567028  
EmailID:education.nmc@gmail.com



जा.क्र. 957/शि.वि./2017  
दि. 2/07/2017

प्रति,

मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका,  
सर्व प्राथ./उच्च प्राथ./माध्य.शाळा,  
महानगरपालिका, नागपूर.

विषय :- पारिषण काळात किटकजन्य आजाराचे अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत.

संदर्भ :- मा.जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र.जिल्हा/नागपूर/ता./किआप्रउ/1737-46/2017 दि.27.06.2017.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत हिवताप व इतर किटकजन्य आजारा विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत तसेच केंद्र शासनाकडून सन 2022 पर्यंत दिलेले हिवताप दुरीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरीता आणि जिल्ह्यात डेंगू आजाराचे उद्रेक व मृत्यू टाळण्याकरीता उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहे.

या अंतर्गत दि.05.08.2017 रोजी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना विविध आजारांबाबत माहिती द्यावयाची आहे. याकरीता विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा वदवून घ्यायची आहे. प्रतिज्ञेची नमूना मागे छापलेला आहे. तसेच दि.06.08.2017 पासून महानगरपालिकेच्या मलेरीया व फायलेरीया विभागामार्फत उपलब्ध करून दिलेले प्रपत्र घेवून विद्यार्थ्यांना परिसरातील नागरीकांकडे भेट द्यावयाची आहे. विद्यार्थ्यांचे घरी गप्पी मासे पाळण्याबाबत सूचना देण्यात याव्या. साथरोगांपासून वैयक्तिक संरक्षण करण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देवून फवारणी करीता आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे पालकांना सूचना द्याव्यात.

टिप :- विज्ञान शिक्षकांमार्फत शाळेस वल्कल्व स्पर्धा,  
निबंध स्पर्धा, आरोग्य प्रदर्शनीचे आयोजन  
करावे.

(संध्या मंडपल्लीवार)  
शिक्षणाधिकारी,  
महानगरपालिका, नागपूर

प्रतिलिपी :-

- 1) मा.उपायुक्त-1, म.न.पा., नागपूर यांना सविनय माहितीस्तव सादर.
- 2) आरोग्य अधिकारी, साथरोग, म.न.पा., नागपूर

## प्रतिज्ञा

मैं नागपुर शहर का / की नागरीक ।

यह प्रतिज्ञा करता/करती हूँ।

कि मैं शहर से डेंग्यु रोग को दूर करने की।

जी जान से कोशीश करूँगा/करूँगी।

शहर का स्वास्थ्य अच्छा रखना, यह हमारे हाथ में है।

मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया यह बिमारी मच्छरो से होती है।

यह मुझे मालूम है, इसलिए मच्छरो कि रोकथाम करना, मेरा कर्तव्य है।

मैं हर हप्ते अपने घर के पानी रखने वाले टाके खाली करूँगा/करूँगी।

और हप्ते में एक दिन बर्तन सुखे रखूँगा/रखूँगी।

घरके परिसर में जगह-जगह पानी ना ठहरे।

उसका ख्याल रखूँगा/रखूँगी।

ठहरे हुए पानी में गप्पी मच्छलियाँ डालूँगा/डालूँगी।

छोटी-छोटी बातों से मच्छरो की पैदाईश रूकेगी।

मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया जैसी बिमारीयाँ नही फैलेंगी।

शहर साफ सुथरा और स्वस्थ रहेगा।

आईये आज यह प्रतिज्ञा करते है कि।

हम सब दिनांक ..5..।08।2017 को अपने घर में।

ठहरे हुए पानी की जाँच करेंगे।

और मच्छरो की ईल्लीयो (लाव्हा) को नष्ट करेंगे।

शहर से मच्छर से होने वाली बीमारीयों को दूर करेंगे।